



24/08/2016

सूची क्र.2

दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 2

दस्त क्रमांक : 5519/2016

नोंदणी :

Regn:03m

गावाचे नाव : 1) वाडेघर

(1) वित्तेखाचा प्रकार	करारनामा
(2) मोबदला	2475000
(3) बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	2475000
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव: कल्याण-डोंबिवली इतर वर्णन :, इतर माहिती: याई नं. 16/58-8ए, मौजे वाडेघर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. याजागेवरील स.नं. 65/8, 75/1, 75/2 PART पुण्योदया टाईप-बी-2, सदनिका क्र. 203, दुसरा मजला, क्षेत्र 415 चौ. फुट कार्पेट, सो. प्रमाणे पुण्योदया पार्क बी1 बी2 बी3 को. ऑप. ही. सो. लिमिटेड, मालमत्ता क्र. बी07013319400 ((Survey Number : 65/8, 75/1, 75/2 PART ;))
(5) क्षेत्रफळ	1) 415 चौ.फूट
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:- कृष्णाकुमार सत्यनारायण शर्मा . . वय:-35; पत्ता:- प्लॉट नं. ., माळा नं. ., इमारतीचे नाव: पुण्योदया पार्क, बी-2, 203, आधारवाडी जेल रोड, डॉन बास्को स्कुल जवळ, कल्याण, पश्चिम, जिल्हा ठाणे., ब्लॉक नं. ., रोड नं. ., महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:- 421301 पॅन नं:- BHGPS4394P
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:- राकेश प्रल्हाद घाडगे . . वय:-42; पत्ता:- प्लॉट नं. ., माळा नं. ., इमारतीचे नाव: पुण्योदया पार्क, बी-1, 401, 404, आधारवाडी जेल रोड, डॉन बास्को स्कुल जवळ, कल्याण, पश्चिम, जिल्हा ठाणे., ब्लॉक नं. ., रोड नं. . 421306, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:- 421301 पॅन नं:- ANDPG3032A 2): नाव:- मंगेश प्रल्हाद घाडगे . . वय:-52; पत्ता:- प्लॉट नं. ., माळा नं. ., इमारतीचे नाव: पुण्योदया पार्क, बी-1, 401, 404, आधारवाडी जेल रोड, डॉन बास्को स्कुल जवळ, कल्याण, पश्चिम, जिल्हा ठाणे., ब्लॉक नं. ., रोड नं. . 421306, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:- 421301 पॅन नं:- ALSPG7304G
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	24/08/2016
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	24/08/2016
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	5519/2016
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	148500
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	24750
(14) शेर	



सह दुय्यम निबंधक वर्ग-२
कल्याण क्र. २

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

(4)



20/01/2022

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. कल्याण 2

दस्त क्रमांक : 1535/2022

नोंदणी :

Ragn:63m

गावाचे नाव : वाडेघर

(1) विलेखाचा प्रकार	बक्षीसपत्र
(2) मोबदला	0
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	1133000
(4) भू-भापन, पोटहिस्मा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव: कल्याण-डोंबिवली इतर वर्णन :, इतर माहिती: , इतर माहिती: मोजे वाडेघर, स. नं. 75, हि. नं 2(फै), स. नं. 75, हि. नं 1, स. नं. 65, हि. नं 1, स. नं. 65, हि. नं 8 वरील पुण्योदय पार्क बी-1, बी-2, बी-3 को. ऑप. हौ. सो. लि. मधील बी- टाईप, विंग बी-2, दुसरा मजला सदनिका क्रं 203, एकूण क्षेत्रफळ 415 चौ. फूट कारपेट लिहून देणार ह्यांनी बक्षीस दिलेले क्षेत्र 207.50 चौ. फूट कारपेट ((Survey Number : 75,75,65,65 ; HISSA NUMBER : 2(फै), 1,1,8 ;))
5) क्षेत्रफळ	1) 207.50 चौ.फूट
6) आकारणी क्विया जुडी देण्यात असेल तेव्हा.	
7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या प्रकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे व व पत्ता.	1): नाव:- राकेश प्रल्हाद घाडगे -- वय:-47; पत्ता:- प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: पुण्योदय पार्क, बी-1, 401-404, आधारवाडी जेल रोड, डॉन बॉस्को शाळेजवळ, कल्याण - प., ब्लॉक नं: -, रोड नं: -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421301 पॅन नं:-ANDPG3032A
8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व वा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा अमल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:- मंगेश प्रल्हाद घाडगे -- वय:-57; पत्ता:- प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: पुण्योदय पार्क, बी-1, 403, आधारवाडी जेल रोड, डॉन बॉस्को शाळेजवळ, कल्याण - प., ब्लॉक नं: -, रोड नं: -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421301 पॅन नं:-ALSPG7304G
दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	20/01/2022
दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	20/01/2022
अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	1535/2022
बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	47000
बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	11330
गैरा	

(सही) ज. प्र. सातवडे
सह. दुय्यम निबंधक वर्ग २
कल्याण क्र. २

गनामाठी विचारात घेतलेला तपशील:-

शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद within family






AGREEMENT FOR SALE

(RESALE)

WARD NO. : 8 A - 16/58 (RS. 53400/- PER SQ. MTR)
VILLAGE : WADEGHAR, TAL. KALYAN, DIST. THANE
SURVEY NO. : 75 HISSA NO. : 2 (PART)
SURVEY NO. : 75 HISSA NO. : 1
SURVEY NO. : 65 HISSA NO. : 8
R.C.C. STILT + 15 UPPER FLOORS WITH LIFT BLDG.
FLAT ADM. : 415 SQ. FT. (Carpet)
MARKET VALUE : RS. /- STAMP DUTY - RS. .1,48,500/
BUILDING HAVING CC OF DT. 10-8-2011
ACTUAL VALUE : RS. 24,75,000/- TOTAL PAGES :

THIS ARTICLES OF AGREEMENT FOR SALE MADE AND ENTERED
BEFORE SUB-REGISTRAR , KALYAN - ... 2....

THIS 24th ON
DAY, OF August, 2011



Chadga

P. D. Phadga

S. J.

BETWEEN

MR. KRISHNA KUMAR SHARMA Age .36 yrs,
residing at B-2, 203, Punyodaya Park B1B2B3 CHS Ltd, Near Don Bosco High School,
Village Wadoghar, Kalyan (W), Dist. Thane 421 301 hereinafter called as "THE
TRANSFEROR/SELLER" (WHICH expression shall unless it's repugnant to the context
or contrary to the meaning thereof mean and includes his heirs, executors, administrators
& assignees) of FIRST PART
PANCARD NO. BHGPS4394P

AND

1) MR. RAKESH PRALHAD GHADGE, Age .42 yrs, PANCARD NO. : ANDPG3032A
2) MR. MANGESH PRALHAD GHADGE, Age .52 yrs, PANCARD NO. : ALSPG7304G
Both residing at B-1, 401/404, Punyodaya Park B1B2B3 CHS Ltd, Near Don Bosco High
School, Village Wadeghar, Kalyan (W), Dist. Thane 421 301 hereinafter called as
"THE TRANSFEREE/PURCHASER" (WHICH expression shall unless it's repugnant to the
context or contrary to the meaning thereof mean and includes their heirs, executors,
administrators & assignees) of SECOND PART :

Where as the Transferor is the Member of PUNYODAYA PARK B1B2B3 CO. OP.
HSG. SOC. LTD., Registered under Maharashtra Co- Op. Hsg. Society Act 1960,
Registration No. TNA/KLN/HSG/(TC)/23683/2012-2013 (Hereinafter called as SAID
SOCIETY) with fully paid shares of each bearing share certificate No....43..... Member
Reg. No....43..... Shares from ...421... to ...430..... Date of issue. 15th March 20
/ not yet issued and the member is holder and owner of Flat No. 203, on 2nd Floor, in
"B-2" wing, Plot No. 75, HISSA NO. 1, SURVEY NO. 65, HISSA NO. 8, Village Wadeghar, Tal. Kalyan, Dist. Thane hereinafter called as SAID
PROPERTY Description of the property more particularly described in the schedule
hereunder written.

AND WHEREAS the party of first part SELLER had purchased the aforesaid flat
from Mr. Deepak Ramanuj Sinha Agreement For Sale Dt. 1-2-2011 Reg. No. 00968 KLN-
1 and Mr. Deepak Ramanuj Sinha has purchased aforesaid Flat From M/s. Vastusankalp
Developers through its Partner Mr. Vikas Harakchand Jain as per Agreement for sale on
dt. 29-12-2005, Reg. No. KLN-1-7972 executed before sub-registrar Kalyan and Builder
have developed/constructed the multi storied building known as "PUNYODAYA PARK"
After society registered it is known as PUNYODAYA PARK B1B2B3 CO. OP. HSG. SOC.
LTD, thus the Seller aforesaid will become the absolute owner of the said property and
as such is freed from all encumbrances, liens charges and if any one else would claim any
right over the said property, then seller aforesaid will be held responsible to answer the
claim so made.

दस्तावेज क्र. 4499	
२०१६	
E	42

AND WHEREAS the Transferor has desire to shift to another place hence he has decided to sell and in search of a prospective PURCHASER. The PURCHASER having come to know of this approach the seller and PURCHASER after due discussion the parties have agreed to sell and transfer the said flat (more particularly described in the "SCHEDULE" hereinafter) to any TRANSFEREE/PURCHASER, along with all rights, title, interest, claim and shares etc., on getting MARKET VALUE. AND WHEREAS the Transferor has already informed to the said society under the bye-law No. 40 (a) his intention of Transferor of the said flat / said shares and interest in favour of the TRANSFEREE and/or has obtained the necessary permission from the said society, to sell , transfer and assign the said Flat to the TRANSFEREE.

AND WHEREAS the Transferor is in exclusive use, occupation and possession of the said Flat and also paid and cleared all the dues, taxes, outgoing, society charges, electricity charges and all other incidental payments in respect of the said Flat to said society / concerned Authority upto date.

AND WHEREAS, replying upon the abovesaid representation of the Transferor it is now mutually agreed by and between the parties hereto that the Transferor shall assign and transfer all his rights, title, interest and claims of whatsoever nature in respect of the said flat alongwith the membership / shares of the said society in favour of the TRANSFEREE and the TRANSFEREE shall agreed to purchase and acquire all rights, title, interest and claims of whatsoever nature of the Transferor in the said flat together with the permanent and absolute right to use, occupation and possession of the said flat alongwith the entire construction cost and deposit paid to the said society / concerned authorities at or for the total price of Rs. 24,75,000/- (Rs. Twenty Four Lakh Seventy Five Thousand Only)


AND WHEREAS the TRANSFEREE have agreed and accepted the above offer of the Transferor on the following terms and conditions as mutually agreed by the between and parties hereto as under :

NOW THEREFORE THESE PRESENTS WITHNESSETH AS UNDER

1. That on or before the execution of these presents the TRANSFEREE has inspected all the documents and papers regarding the said Flat of the Transferor and has been fully satisfied beyond reasonable doubts about the title of the said Flat of the Transferor.
2. The Transferor shall sell / transfer / assign / assure all rights / title and interest of the Transferor in respect of the said Flat including its ownership / membership rights upto and in favour of the TRANSFEREE and the TRANSFEREE shall purchase and / or acquire the said Flat together with the absolute rights, title and interest of the said Transferor in respect of the membership / shares of the said society, held by the Transferor, together with the permanent and absolute right of the use occupation and hold of the said Flat at or for the price of Rs. 24,75,000/- (Rs.







EAST : Property bearing Survey No. 77, 76, 80
 WEST : Remaining Portion of Property bearing Survey No. 75/2 (Pt)
 NORTH : Property bearing Survey No. 75/2 (Pt)
 SOUTH : Remaining Portion of Property bearing Survey No. 75/2 (Pt) and road

SECOND SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO

All that piece and parcel of land lying, being and situated at Village Wadeghar, Tal. Kalyan, Dist. Thane bearing Survey No. 65, Hissa No. 8 adm. 5360 sq. mtrs. within the limits of the Kalyan Dombivali Municipal Corporation and within the Jurisdiction of Registration Dist. Thane Sub Registration Dist. Kalyan and bounded as follows.

EAST : Property bearing Survey No. 62
 WEST : Property bearing Survey No. 65/9
 NORTH : Property bearing Survey No. 65/7
 SOUTH : Property bearing Survey No. 75/2 (Pt)
 Together with all easement rights etc.

SCHEDULE OF THE PROPERTY



SURVEY No. : 75 HISSA NO. 2 (PART)
 SURVEY No. : 75, HISSA NO. 1
 SURVEY NO. : 65, HISSA NO. 8
 Village : Wadeghar, Tal. Kalyan, Dist. Thane
 Before Society Name : Punyodaya Park,
 After Society Name : PUNYODAYA PARK B1B2B3 CO. OP. HSC SOC. LTD.
 Registration No. : TNA/KLN/HSG/(TC)/23683/2012-13
 Share certificate No. : 43 Member Reg. No. 421 to 430
 to (Both inclusive) issue on dt. / not yet issued
 Flat No. : 203, on 2nd Floor, in "B-2" wing,
 Flat Adm. area : 415 SQ. FT CARPET
 Property Tax No. : B07013319400
 MSED Meter No. : 7602598902
 MSED Consumer No. : 020394158918 PC .8
 within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation and Tal & Sub-Registration Dist. Kalyan and Dist. & Registration Dist. Thane .

The Building is constructed in the year

कमल २	
4498	२०१६
१५	५२

(Handwritten signatures)

कल्याण-- डोंबिवली महानगरपालिका, कल्याण



जा.क.क.डोमप/नरधि/कोट्टी/का/ 3-2
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

दिनांक १-१०-२०१७

विषय :- भाग
बांधकाम पूर्णतेचा दाखला

इमारत 31, B2 व B3 इयत्ता.

प्रां. क्र.

श्री. राजानन शाकु दळवी व श्री. कुंडलीकुमात्रा मोईर.

कु.कु.प.धारक श्री. हरचंद्र जैम.

धरा - श्री. डि. ए. दळवी.

वास्तु विद्यार्थी, लुकांग

प्रां. क्र. डि. ए. दळवी

दिनांक ११-१०-१७

चे अर्जावरून दाखला देण्यात येतो की, त्यांनी

महानगरपालिका हद्दीत सर्वे नं ७५१, २पे, २५१२ हि.नं

वै गव्हें नं. प्लॉट नं.

ने वाडधर येथे महानगरपालिका यांचे कडील बांधकाम परवानगी जावक क्रमांक ८५२-३५७

कुंडलीकुमात्रा/ नरधि / बांधकाम दिनांक ३०/१०/१७ अन्वये मंजूर केलेल्या नकाशे प्रमाणे राहणसाठी

मंजूर / बांधकाम पूर्ण केले आहे.सबब त्यांना सोबतच्या नकाशेमध्ये हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्या

माणे तसेच खालील अटीवर बांधकामाचं वापर परवानगी देण्यांत येत आहे.

इमारत 31, B2 व B3 एकत्रीत

१) तळाजला : १२ गाळे - ३९ खेळा

२) पहिला मजला : १२ गाळे - ३९ खेळा

३) दुसरा मजला : १२ गाळे - ३९ खेळा

४) तिसरा मजला : १२ गाळे - ३९ खेळा

५) चौथा मजला ते : १२ गाळे - ३९ खेळा (रहिवासी) (हल्लेड मजला)

सातवा मजला

टी :- १) भविष्यात स्तारुंदीकरणासाठी जागा लागल्यास ती इमारतीच्या सामासिक अंतरातून

कठौमपास दिनामुल्य हस्तांतरित करावी लागेल.

२) मंशूरी व्यतिरिक्त जागेवर वाढीव बांधकाम केल्याचे औढळ्यास ते पूर्व सूचना न देता

जोडून टाकण्यात येईल. ३) पाणी, पुरवठा, ४) पुरवठा, ५) पुरवठा, ६) पुरवठा, ७) पुरवठा, ८) पुरवठा, ९) पुरवठा, १०) पुरवठा

अनुधारणा व इतर मलमल पालिका येथे राहिले.

१) करनिर्धारक व संकलक, क.डों.म.पा



दस्ता क्र. ११८	३८
----------------	----

३१	५२
----	----



महानगरपालिका, फलयाण
मार्ग, फलयाण / नरधि / माप / कोव
महानगरपालिका कार्यालय, फलयाण
दिनांक:- १०/१२/२०१८

श्री. / श्रीमते गजानन बाबू दळवी व इतर व श्री कुडलीड मात्रा बोर्ड
श्री कु सुप शाख श्री हरकु र्थद एम डी
वरा - श्री डि. एम. दळवी, वास्तुशिल्पकार उल्लास

विषय:- स.नं. ५५११, २.चे. ६५१८, सा.स.नं. कोडधार
हि.नं. लॉट. मोजे- सोडधार
येथे बांधकाम करण्याच्या मंजूरीबाबत.
संख्या:- आमला क्र. ३२२०२०१८ वा श्री डि. एम. दळवी, वास्तुशिल्पकार

महाराष्ट्र प्रदेशीक व. नगरपालिका अधिनियम १९६६ चे कलम १५ अन्वये
स.नं. ५५११, २.चे. ६५१८, हि.नं. कोडधार
श्री. बा. भूखंडी
विकास कार्यासाठी मुंबई प्रांतीयक महानगरपालिका अधिनियम १९७९ चे कलम १५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केल्या
दि. ३१.१२.०१ च्या अर्जात अनुसंग पुढील शर्तीस अधिन राहून मुमच्या मालकीच्या जागेत दि. ३१.१२.०१ च्या
दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे संपूर्ण बांधकाम, फर्निचर मरम्भ, विद्युत मरम्भ, वॉटर मरम्भ, वॉटर पंप, वॉटर टँक, वॉटर
पत्र देण्यात येत आहे. इमारत यईप A, B, C, D, E, F, G - जमिनीच्या बांधकामाबाबत, बांधकामास पात्रता/प्रमाण

इमारत यईप C - लख + ६ अंश
- अटी - इमारत यईप C - लख + ६ अंश
इमारत यईप ठरविण A, B, C - लख + ५ अंश


- १) ही बांधकाम परवानगी दि. ३१.१२.०१ पासून एक वर्ष पयंत वैध असेल. नंतर पुढील वर्षासाठी परवानगी देण्यात येणारी असेल. नंतर पुढील वर्षासाठी परवानगी देण्यात येणारी असेल. नंतर पुढील वर्षासाठी परवानगी देण्यात येणारी असेल.
- २) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ३) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ४) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ५) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ६) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ७) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ८) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ९) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- १०) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- ११) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- १२) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- १३) बांधकामाच्या अटीबाबत बांधकाम करणाऱ्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.



दस्त क्र. २९



१३) वेळ कालिदस प्रमाणे कालिदस मिनट कुडली.
कालिदस २
५५१८ २०१६
३२ ५२
१६०२-२००
३-१० (फ.मा.प.) ०६



FIRST TO SEVENTH FLOOR PLAN

BUILDERS SIGNATURE _____
PURCHASERS SIGNATURE _____

BLOC TYPE 'A'(S+7)	
DRN BY	WINTHILA
CHOD BY	WINTHILA-1
DATE	18/03/2005
ENC. NO.	NSR-01
NSR NO.	NTN/BLD/1532

FLAT NO. _____ FLOOR NO. _____
PUNYODAYA PARK
 PROPOSED RESIDENTIAL COMPLEX ON PLOT BEARING NO. 75/175/2, 65/B AT VILL - WADEGIAR KALYAN
VASTUISANKALPA DEVELOPERS
 SAHJANAND CHOWK, 11 FLOOR, DODWALA SHOPPING CENTRE, SAHJANAND CHOWK, KALYAN, DIST. D. W. S. R. S. (M.S.)
 TEL: 23232761, 23232762, 23232763, 23232764, 23232765, 23232766, 23232767, 23232768, 23232769, 23232770, 23232771, 23232772, 23232773, 23232774, 23232775, 23232776, 23232777, 23232778, 23232779, 23232780, 23232781, 23232782, 23232783, 23232784, 23232785, 23232786, 23232787, 23232788, 23232789, 23232790, 23232791, 23232792, 23232793, 23232794, 23232795, 23232796, 23232797, 23232798, 23232799, 23232800
 E-MAIL: dm_dalw@yaho.com



39	0R
38	0R
37	0R
36	0R
35	0R
34	0R
33	0R
32	0R
31	0R
30	0R
29	0R
28	0R
27	0R
26	0R
25	0R
24	0R
23	0R
22	0R
21	0R
20	0R
19	0R
18	0R
17	0R
16	0R
15	0R
14	0R
13	0R
12	0R
11	0R
10	0R
9	0R
8	0R
7	0R
6	0R
5	0R
4	0R
3	0R
2	0R
1	0R

C - 11.11.11